ST.

AKAR AUTO INDUSTRIES LTD.

(Formerly known as Akar Tools Ltd.)

E-5, M.I.D.C. Waluj, Aurangabad - 431 136 (M.S.) INDIA

Phone: (0240) 6647200, Fax: 91-240-2554640,

Web Site: www.akartoolsltd.com, E-Mail: factory@akartoolsltd.com, CIN No.: L29220MH1989PLC052305 IRQS Approved ISO/TS 16949:2009

IRQS
IRQS
IAO - SMMT - 01006

Date: 03rd Sepetember, 2024

Ref: AAIL/CS/31/2024

To, Corporate Relationship Department Bombay Stock Exchange Phiroz Jeejabhoy Tower, Dalal Street, Fort, Mumabai - 400001

<u>Subject:</u> <u>Newspaper Advertaisement in connection with the 35th Annual General Meeting of the Company.</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of the newspaper advertisement published in newspapers, viz., Business Standard (English edition) and Mumbai Lakshdeep (Marathi edition) on September 3,2024 for giving Public Notice to the Members intimating that the 35th AGM of the Company will be held on Monday, September 30, 2024 at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing/Other Audio Visual Means.

The above information is also available on the Company's website at https://akarauto.com/

This is for the information of the Exchange and Members

Thanking You,

For Akar Auto Industries Limited

Radhyeshyam Rathi Company Secretary

Regd. Office: 304, Abhay Steel House, Baroda Street, Carnac Bunder, Mumbai - 400 009 (M.S.) INDIA. Phone: (022) 23484886, 23481083, 23481084, Fax: 91-22-23483887, E-Mail: akarmumbai@gmail.com

Manufacturing PMI eases to 3-month low in August

New Delhi, 2 September

rowth in the Indian manufacturing sector slowed to a threemonth low in August, as firms saw softer growth in new orders and output. The headline Purchasing Managers Index (PMI) figure released by HSBC on Monday stood at 57.5, down from 58.1 in July.

A figure above 50 in the index denotes expansion and that below signifies contraction. However, cost pressures moderated and supported the rise in purchasing activity as the rate of input price inflation softened to the slowest in

"Indian manufacturers registered retreated, but firms scaled up buying



Jan '23

softer increases in new business and output during August, albeit with rates of expansion remaining elevated by historical standards. Business confidence

Note: A figure above 50 in the index denotes expansion and that below signifies contraction Source: HSBC

Aug '24

levels in a bid to safeguard against input shortages," the survey noted.

Pranjul Bhandari, chief India economist, HSBC, said the Indian manufacturing sector continued to expand in August, although the pace moderated. "New orders and output also mirrored the headline trend, with some panellists citing fierce competition as a reason for slowdown. All three indicators remain well above their historical averages," she added.

On the output front, though it rose at a historically sharp pace, the rate of expansion moderated to the slowest since January. Some panellists indicated that greater sales volumes and investment in technology supported pro-

PADDY ACREAGE TOPS NORMAL LEVELS The area under paddy touched 40, 87 million



touched 40.87 million hectares during the week ended August 30, which was higher than the normal acreage of 40.15 million hectares for the first time this season. Normal acreage is the average area sown in the previous five years. A higher-than-normal acreage in paddy should augur well for the final output and encourage the government to lift some of the export curbs that it had imposed to cool down prices and increase domestic supply. Already, ethanol makers have been allowed to get surplus rice from the Food Corporation of India through tenders. SANJEEB MUKHERJEE **KHARIF SOWING** (As on Aug 30, figures in mn hectares) Chg over Normal 2024 Y-0-Y area chg (%)* normal area # Paddy 40.15 40.87 1.79 3.86 13.6 13 6 Pulses 8.71 0 Coarse cereals 18.08 3.82 Oilseeds 0.26 19.01 0.95 0.88 Sugarcane 5.11 5.76 12.72 0.57 0.67 -12.31 -14.93 Jute 12.93 11.1 -9.8 -14.15 109.58 108.73 -0.78

*Total might not match as it is only of broad categories like pulses, coarse cereals, etc; # Normal area is the average area of last five year Source: Ministry of Agriculture

MONSOON PROGRESS

Region	Actual (millimetres)	% Departure from normal
ast & N-E India	960.1	-13
North-West India	502.9	2
entral India	954.2	17
outh Peninsula	709.2	25
All India	768.2	8
All Illulu	100.2	U

(June 1 to September 2)

Decimals have been rounded off Source: India Metereological Department (IMD)

SASTASUNDAR VENTURES LIMITED

CIN: L65993WB1989PLC047002 Registered Office: Azimgani House, 2nd Floor, 7, Abanindra Nath Thakur Sarani Formerly Camac Street), Kolkata - 700 017,Ph: (033) 2282 9330, Fax: (033) 2282 9335 Email: investors@sastasundar.com, Website: www.sastasundarventures.com

INFORMATION REGARDING 35th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE Shareholders may please be informed that the 35th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on **Monday**, 30th day of September, 2024 at 3.00 P.M. (IST) through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM), in compliance with the latest General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 read with General Circular No. 10/2022 dated 28th December, 2022, General Circular No. 03/2022 dated 5th May, 2022 Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7 October, 2023 read with Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by SEBI and the applicable provisions of the Companies Act. 2013 and SEBI (LODR) Regulations, 2015, to transact the businesses that will be set forth in the Notice calling the

The proceedings of the AGM shall be deemed to be conducted at the Registered Office of the Company which shall be the deemed venue of the AGM. Link Intime India Private Limited (LIIPL) will be providing facility for voting through remote e-voting, for participation in the AGM through VC facility and e-voting during the AGM.

n compliance with the above Circulars, the Notice of 35th AGM and Annual Report 2023-24 will be sent to all Shareholders whose email addresses are registered with the Company/ Company's Registrar and Share Transfer Agents (RTA) / Depository Participants(s) and he same will also be available on the Company's website at www.sastasundarventures.com the website of RTA at https://instavote.linkintime.co.in/ and on the website of the Stock Exchanges where the equity shares of the Company are

Manner of registering / updating email addresses:

- Members holding shares in physical mode who have not registered/updated their email addresses with the Company are requested to comply with the ISR 1 process at https://linkintime.co.in/home-KYC.html and https://liiplweb.linkintime.co.in/KYC-
- Members holding shares in dematerialized mode, are requested to register / update their email addresses with relevant Depository Participants.

Manner of casting vote through e-voting:

- Shareholders will have an opportunity to cast their votes on all businesses as set out in the Notice of the AGM through remote e-voting and e-voting during AGM.
- The login credentials for casting the votes through remote e voting/ e- voting shall be made available to the Shareholders through email. The detailed procedure for casting the votes through e-voting shall be provided in the
- Notice of AGM.

Book Closure:

Place : Kolkata

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 24th September, 2024 to Monday, 30th September, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM.

Members are requested to read carefully all the notes set out in the Notice of AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting and e-voting during AGM.

By Order of the Board For Sastasundar Ventures Limited Pratap Singh Company Secretar M. No.- ACS 24081

PRITISH NANDY TO COMMUNICATIONS

NOTICE OF 31" ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROU

NOTICE is hereby given that the 31st Annual General Meeting (AGM) of the Company will be held on 26th September 2024 at 3.00 p.m. through Audio Visual Means, to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting and the Explanatory Statement thereto, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 & Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021, 8th December, 2021 & 5th May, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2020, 16th the Securities and Explanations and Company and C 2022 issued by the Securities and Exchange Board of India. Members will be able to attend and participate in the ensuing AGM through audio visual means and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on 31st March, 2024 will be sent in electronic form to all those Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/ Depository Participants, in compliance with the said circulars. The aforementioned documents will also available on the website of the Company www.pritishnandycom.com and on the website of the Stock Exchange at www.bseindia.com Members are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company as per the provisions of the Circulars.

The Company is pleased to provide remote e-voting facility to the Members to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said Meeting. The facility of e-voting will also be made available at the AGM and Members attending the AGM through audio visual means, who have not cast their vote by remote e-voting, will be able to vote at the AGM. The Company has availed the services of NSDL to provide the facility of remote e-voting

Members of the Company holding shares in physical form or who have not registered/ updated their e-mail addresses with the Company/ Depositories, are requested to send the following documents/ information via e-mail enotices@linkintime.co.in in order to register/ update their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vote through remote e-voting or e-voting at the AGM.

Name registered in the records of the Company:

DP Id & Client Id, Client Master Copy or Consolidated Account Statement (For shares held in demat form);

Folio No., Share Certificate (For shares held in physical form):

E-mail id and mobile number:

Self-attested scanned copies of PAN & Aadhaar. The detailed instructions for joining the AGM through audio visual means and casting the vote through remote e-voting/ e-voting at the AGM are provided in the Notice of the AGM. Members are

Notice is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Friday 20th September, 2024 to Thursday 26th September, 2024 (both days inclusive), for the purpose of determining the eligibility of the Members entitled to vote by electronic means or at the AGM

> By order of the Board For Pritish Nandy Communications Limited

September 3, 2024

Company Secretary

Pritish Nandy Communications Limited CIN L22120MH1993PLC074214 87/88 Mittal Chambers Nariman Point Mumbai 400021 India Tel: 022 42130000 Visit www.pritishnandycom.com Email: investorgrievance@pritishnandycom.com

GNA GNAAXLES LIMITED

Regd. Office: GNA HOUSE, 1-C Chhoti Baradari Part – II, Opposite Medical College, Garha Road Jalandhar 144001. Tel: +91-181-4630477, Fax: +91-181-4630477 Email: gjain@gnagroup.com, website: www.gnaaxles.in

Corrigendum to Notice dated July 11, 2024 convening the 31st Annual General Meeting to be held on 19th September, 2024

We draw your kind attention to Item No 6 of the Notice convening the 31st Annual General Meeting scheduled to be held on 19th September 2024 sent to all the shareholders by email on 27th August 2024 alongwith the Annual Report for the Financial Year 2023-24. Please read the below Explanatory statement pertaining to Item No 6 regarding Appointment of Statutory Auditors as part of the said Notice as by inadvertence it was not rinted with the Notice

Explanatory Statement to Item Number 6 of the Notice.

The Board of Directors based on the recommendations of the Audit Committee at its meeting held on 11th July, 2024, appointed, subject to the approval of the shareholders, M/s. G S Syal & Co., Chartered Accountants (Firm Registration No. 00457N) as Statutory Auditors of the Company in place of M/s. Harish & Co. the retiring auditors, for a term of 5 years. M/s. G S Syal & Co., Chartered Accountants have vide their letter dated July, 2024, consented to their appointment as Statutory Auditors of the Company and have also informed the Company that their appointment, if made, shall be in compliance with the provisions of Sections 139, 141 and 144 of the Act and Companies (Audit and Auditors) Rules, 2014. It has also been informed by the proposed auditors that they have been subjected to the peer review process of the Institute of Chartered Accountants of India (ICAI) and are holding a valid peer review certificate no. 016601 having validity upto

Details as required pursuant to Regulation 36(5) of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 with respect to appointment of

Proposed statutory audit fee payable to auditors and term of appointment

The proposed remuneration to be paid to the Auditors for each financial year of their tenure is Rs. 7.50 Lacs. The said remuneration excludes applicable taxes, here is no material change in the proposed fees for the auditors and the audit fees paid to the retiring auditors. They will be appointed for a period of 5 (Five) years from the conclusion of thirty first Annual General Meeting till the conclusion of the thirty Sixth Annual General Meeting of the Company.

Basis of recommendation and auditor credentials

The recommendations are based on the fulfilment of the eligibility criteria prescribed in the Companies Act, 2013. M/s. G S Syal & Co., Chartered Accountants (Firm Registration No. 00457N) is a Chartered Accountancy Firm operating in Jalandhar and apart from providing Statutory Audit Services to various Large and mid size Companies its Partners and staff are having a rich experience in the field of Accounting, Audit, Direct / Indirect Taxation, Company Law Matters and Secretarial Services, Business Consultancy etc. The partners have wide exposure in conducting audit of large, medium and small Companies and entities both in Public and Private Sector, Cooperative Societies Charitable Trusts and Nationalized Banks in respect of Statutory Audits, Branch Audit, Stock Audits, etc. The firm has adequate expertise and infrastructure, which commensurate with the requirements of the Company

None of the Directors or Key Managerial Personnel of the Company or their relatives is, in any way concerned or interested, whether financially or otherwise. in the resolution set out in Item No. 6 of the Notice. The Board recommends resolution as set out in Item No. 6 of the Notice for approval of the Members as an Ordinary Resolution

By Order of the Board Place: Mehtiana Gourav Jain Dated: September 02, 2024 Company Secretary

AKAR AUTO INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 304, Abhay Steel House, Carnac Bunder, Baroda Street, Mumbai - 400009. (India)

Tel: (O22)23481083, Fax: 91-22-23483887,
Corp Office: E-5, MIDC, Waluj, Aurangabad (chh.Sambhaji Nagar) - 431136 (M.S) India Tel: (0240)6647230, Fax: 91-240-2554640 Website: https://akarauto.com Email: corporate@akartoolsltd.com
CIN No. L29220MH1989PLC052305

INFORMATION REGARDING 35TH ANNUAL GENERAL MEETING

Dear Member(s)

The 35th Annual General Meeting ("AGM") of Akar Auto Industries Limited will be The 35" Annual General Meeting ("AGM") of Akar Auto Industries Limited will be held on Monday, 30" September, 2024 at 11.30 a.m. through Video conferencing ("VC") / Other Audio Visual Means ('OAVM') facility in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder, provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 read with all applicable circulars on the matter issued by Ministry of Corporate Affairs, Government of India and Securities and Exchange Board of Índia. In Compliance with the applicable circulars the Notice of the AGM along with the

In Compliance with the applicable circulars the Notice of the AGM along with the Annual Report of the Company for the Financial Year 2023-24 will be sent electronically to those members whose e-mail addresses are registered with the Depository Participant/the Company. The Company shall send a physical copy of the Annual Report to those Members who request for the same at Corporate@akartoolsttd.com mentioning their Folio no/DP ID and Client ID.

The e-copy of the Notice along with the Annual Report will be available on the website of the Company at https://akarauto.com and the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bighdia.com and on the website of Bigshare Services Private Limted at www.bigshareonline.com. nbers can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only

and their attendance shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The instructions for joining the AGM are provided in he Notice of the AGM. Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Secretarial Standard on General Meeting issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 40 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 and the MCA Circulars, the Company will provide the facility of remote e-voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM and for the purpose, the Company has appointed Bigshare Services Private Limited to facilitate voting through electronic means. The detailed procedure for remote e-voting is provided in the Notice of the AGM which will be sent in due course The Members are requested to note that SEBI vide its Circular No. SEBI/HO/MIRSD.

MIRSD_RTAMB/P/CIR/2021/655 datedNovember 3, 2021 (subsequently amended by Circular Nos. SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2021/687 dated by Circular Nos. SEBI/HO/MIRSD/MIRSD_FIAMB/P/CIH/2021/687 dated December 14, 2021, SEBI/HO/MIRSD/ MIRSD-Po01/P/CIR/2023/37 dated March 16, 2023 and SEBI/ HO/MIRSD/POD-1/P/CIR/2023/181 dated November 17, 2023) has mandated that with effect from April 1, 2024, dividend to security holders (holding securities in physical form), shall be paid only through electronic mode. Such payment shall be made only after furnishing the PAN, choice of nomination, contact details including mobile number, bank account details and specimen signature. Further, relevant FAQs published by SEBI on its website can be viewed at the following

link.https://www.sebi.gov.in/sebi_data/fagfiles/jan-2024/1704433843359.pdf Members who have not updated their bank account mandate for receiving

dividend are requested to follow the below instructions: Register/update the details in the demat account as per the process advised by your DP Register/update the details with the RTA, Bigshare Services Private Limited in the prescribed form (ISR-1)

Note: Members are requested to visit https://www.bigshareonline.com

Members holding shares in electronic form may please note that their bank details as furnished by the respective DPs to the Company will be considered for remittance of dividend as per the applicable regulations of the DPs and the Company will not be able to accede to any direct request from such Members for change/addition. eletion in such bank details.

Accordingly Members holding shares in electronic form are requested to ensure hat their electronic Bank Mandate is updated with their respective DPs by Friday 13th September, 2024.

Amount of IDCW* NAV per unit as on

For Akar Auto Industries Limited

Radhyeshyam Rathi

(Company Secretary & Compliance Officer)

along with the supporting documents and other relevan

Place: Chh. Sambhaji Nagar (Aurangabad)

BOROSIL LIMITED CIN: L36100MH2010PLC292722

Regd. Office: 1101, Crescenzo, G-Block, Opp. MCA Club, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 Tel.No. (022) 6740 6300 | Fax No. : (022) 6740 6514 Email: bl.secretarial@borosil.com | Website: www.borosil.com

NOTICE OF 14th ANNUAL GENERAL MEETING

11:00 a.m. (IST) through Video Conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all the applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and the Securities and Exchange Board of India ('SEBI'), to transact the business as set out in the Notice of the AGM.

In line with the MCA and SEBI circulars, the Integrated Annual Report for the financial year 2023-24 (including the Notice of the AGM) has been sent, electronically, to all those equity shareholders holding shares as on Friday, August 23, 2024 and whose e-mail addresses are registered with the Registrar and Transfer Agent ('RTA') / Depositories. The said Integrated Annual Report including Notice is available on the Company's website at www.borosil.com and on the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively. The Notice of AGM is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com, being the agency appointed by the Company for facilitating VC / OAVM and voting by electronic means, including remote e-voting and e-voting during the AGM.

Manner of casting vote(s) through e-voting and attending the AGM through VC / OAVM:

The Company is providing to the shareholders the facility to exercise their right to vote by electronic means, i.e. e-voting facility. The process and manner of attending the AGM through VC / OAVM and e-voting (including e-voting by the shareholders who have not registered their email addresses) is given in the Notice of the AGM The remote e-voting timelines and login details for e-voting and attending the AGM are as under

EVEN	130552			
Cut-off Date for reckoning entitlement for e-voting and attending the AGM	Tuesday, September 17, 2024			
Commencement of remote e-voting	Friday, September 20, 2024 (09:00 A.M. IST)			
Conclusion of remote e-voting	Monday, September 23, 2024 (05:00 P.M. IST)			
User ID and Password	Please refer to the detailed procedure and instructions			

mentioned in the Notice of the AGM *Note: Remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time, as the same will be disabled by

A shareholder, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Registrar and Transfer Agent / Depositories as on the Cut-off Date only shall be entitled to avail the facility of e-voting and attend the AGM. Voting rights of a shareholder shall be in proportion to his/her/its shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off Date. A person who is not a shareholder as on the Cut-off Date, should treat the Notice for information purpose only. Any person who becomes a shareholder of the Company after **Friday**, **August 23**, **2024** and holds shares on the Cut-off Date may exercise his voting rights through e-voting and attend the AGM, by following the instructions provided in the Notice. The shareholders who have not registered their email addresses may also exercise

The shareholders attending the AGM who have not already cast their vote by remote e-voting shall be able to cast their vote during the AGM. The shareholders who have cast their vote by remote e-voting may also attended the AGM but shall not be entitled to cast their vote again. Only those shareholders, who are present in the AGM through VC / OAVM and have not cast their vote through remote e-voting, shall be eligible to vote through e-voting system available during the AGM. If any votes are cast by the shareholders through e-voting available during the AGM and if the same shareholders have not participated in the AGM through VC / OAVM, then the votes cast by such shareholders shall be considered invalid. Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently.

their voting rights through e-voting and attend the AGM, by following the instructions provided in the Notice.

All queries/grievances connected with the attending the AGM and e-voting (remote e-voting and e-voting at the Meeting) may be addressed to Ms. Veena Suvarna, Manager, National Securities Depository Limited 3rd Floor, Naman Chamber, Plot C-32, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 Maharashtra or same be addressed to evoting@nsdl.com or call at 022-4886 7000.

Manner of registering/updating e-mail address, bank account details, etc.:

Date: September 2, 2024

- The shareholders holding shares in physical mode are requested to register / update KYC details such as PAN (Aadhar linked), Nomination Details, Contact Details (address with PIN, mobile number and email address), Bank Account Details (bank name, branch name, account number and IFS code) and Specimen Signature with the Company's RTA, Link Intime India Private Limited. The relevant forms prescribed by SEBI for furnishing the above details are available on the Company's website at www.borosil.com as well as on RTA's website at https://linkintime.co.in/home.html. For any clarifications / queries with respect to the submission of above mentioned forms, the shareholders may contact the RTA at (022) 4918 6000 or by email on rnt.helpdesk@linkintime.co.in
- The shareholders holding shares in dematerialized mode, are requested to register / update KYC details such as PAN (Aadhar linked), Nomination Details, Contact Details (address with PIN, mobile number and email address). Bank Account Details (bank name, branch name, account number and IFS code) and Specimen Signature with the relevant Depository Participant. For Borosil Limited

Anshu Agarwal Company Secretary & Compliance Officer (Membership No. FCS - 9921)

NOTICE

Place: Chennai

Date: September 03, 2024

CIN: U93090TN1996PLC034615

(Investment Manager to Sundaram Mutual Fund)



SUNDARAM MUTUAL

NOTICE s hereby given that Sundaram Trustee Company Limited, the Trustee to Sundaram Mutual Fund, has declared Income Distribution cum

capital withdrawal (IDCW) on the face value of ₹ 10/- and ₹ 1,000/- under the following schemes:

Option

Scheme Name	Plan		Record Date*	(₹ Per Unit)	August 30, 2024 (₹)
Sundaram Low Duration Fund	Regular	Quarterly- IDCW		7.500	1178.1334
	Direct	Quarterly – IDCW		7.500	1213.4938
Sundaram Liquid Fund	Regular	Quarterly IDCW		7.500	1122.4157
	Direct	Quarterly IDCW		7.500	1125.9400
Sundaram Ultra Short Duration Fund	Regular	Quarterly IDCW		7.500	1134.3235
	Direct	Quarterly IDCW		7.500	1173.4958
Sundaram Short Duration Fund	Regular	Quarterly- IDCW		0.075	14.1955
	Direct	Quarterly- IDCW		0.075	14.4591
Sundaram Corporate Bond Fund	Regular	Quarterly- IDCW		0.075	18.5071
	Direct	Quarterly- IDCW		0.075	19.0589
Sundaram Money Market Fund	Regular	Quarterly IDCW		0.075	12.2622
	Direct	Quarterly IDCW		0.075	12.3299
Sundaram Conservative Hybrid Fund	Regular	Quarterly IDCW		0.075	18.7533
	Direct	Quarterly IDCW		0.075	20.6238
Sundaram Medium Duration Fund	Regular	Quarterly IDCW		0.075	13.0099
	Direct	Quarterly IDCW		0.075	26.0488
" 0 1 1 1 1 1 1 1 1 1 1		·			

Or subsequent business day if the specified date is a non-business day.

* Income Distribution will be done/IDCW will be paid, net of tax deducted at source, as applicable.

Pursuant to the payment of IDCW, the NAV of the scheme will fall to the extent of payout and statutory levy, if applicable. The IDCW payout will be to the extent of above mentioned IDCW per unit or to the extent of available distributable surplus, as on the Record Date mentioned above, whichever is lower. Past performance may or may not be sustained in future. All unitholders under the IDCW Option of the abovementioned schemes, whose name appears on the Register of Unitholders on the aforesaid Record Date, will be entitled to receive the IDCW. The above stated quantum of IDCW and the Record Date were approved by the Board of Directors of Sundaram Trustee Company Limited vide their circular resolution dated September 02, 2024.

> For Sundaram Asset Management Company Ltd R Ajith Kumar Company Secretary & Compliance Officer

Corporate Office: 1st & 2nd Floor, Sundaram Towers, 46, Whites Road, For more information please contact: Royapettah, Chennai-14. **Sundaram Asset Management Company Ltd**

Contact No. (India) 1860 425 7237, (NRI) +91 40 2345 2215 Fax: +91 44 2841 8108. www.sundarammutual.com

Regd. Office: No. 21, Patullos Road, Chennai 600 002.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme-related documents carefully.

संततधार पावसामुळे सोलापूरचे जनजीवन विस्कळीत

सोलापूर, दि.२ : सोलापुरात सोमवारी सकाळी धुवाधार पाऊस सुरू झाला आहे. संततधार पावसामुळे सोलापूरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.सोलापुरात गेल्या आठवड्यात पावसाने विशांती घेतली होती. उन्हाचा कडाका वाढल्याने हवेतील आद्रतेमुळे उष्मा जाणवत होता. पावसाने उघडीप दिल्यामुळे ग्रामीण भागात सर्वत्र मूग व उडीदाची काढणी सुरू

पावसामुळे बऱ्याच ठिकाणी चिखल असतानाही मिळेल त्या मजुरांवर किंवा हार्वेस्टरद्धारे उडदाची काढणी उरकण्यात येत होती. अशात पुन्हा शनिवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने सोलापूरसाठी येल्लो झोन अलर्ट दिला होता. त्याप्रमाणे रविवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. रविवारी दिवसभर पावसाची संततदार होती. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व शेतीकामे खोळंबली. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. पावसाची रिपरीप सूरुच होती. चाकरमान्यांना सट्टी असल्याने परिणाम जाणवला नाही. रात्रभर पाऊस सुरू होता. सोमवारही पावसानेच उजाडला. सकाळी सात ते नऊ दरम्यान जोरदार पाऊस झाला. या काळात विद्यार्थ्यांना शाळेत जावयाचे

होते. त्यामुळे

तारांबळ उडाली.

द्ध, वर्तमानपत्र

धांदल उडाली.

पावसामुळे

रस्त्यावरची

वाहतूकही

मंदावल्याचे

दिसून येत आहे.

ग्रामीण भागात

तर पावसामुळे

सर्वत्र दलदल

संततधार

पावसामुळे

भाजीपाला

काढणीवर

परिणाम झाला

आहे. त्यामुळे

भाजीपाल्याचा

आहे. सलग

तुटवडा जाणवत

दुसऱ्या दिवशीची

आहेत. शेतीसाठी

कामे खोळंबली

पुरेसा पाऊस

झाला आहे.

मार्केटमध्ये

दिसून येत आहे

पोचविणाऱ्यांचीही

विद्यार्थ्यांची

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT. I am investigating the unencumbered right, title and interest of Mr. Prabhulal Meghji Mehta, who is sole and single owner of a commercial shop i.e. Shop No. 13. Ground Floor, New Raimahal Cooperative Housing Society Limited, M. V. Road, Andheri East, Mumbai 400069, admeasuring 150.10 square feet carpet area i.e.13.95 square meters built-up area (hereinafter referred to as "the said Shop"). It is informed to me that Original Agreemer the said Shop i.e. Agreement for Sale dated 12th February, 1973 from Shri Krishna D. Shetty in favour of 1) Shri. Shashikant Parekh 2) Mrs. Vatsala S. Parekh, lodged Police N.C./F.I.R. in Lost Property Registe

bearing Entry No. 97205, Dated, 21/08/2024 with Andheri Police Station, Mumbai. All persons having or claiming any right, title interest, claim and demand of whatsoever nature into or upon the said Shop or any part thereof by way of sale, gift, lease, lier release, charge, trust, mortgage maintenance, easement or otherwise howsoever and/or against the owner is hereby required to make the same known in writing to the undersigned supported with the original documents at Shop No 5, Building No. Varma Nagar CHSL, Azad Road, Andheri East, Mumbai 400069, within 14 days from the date of publication of this notice failing which, the claims etc. if any, of such person(s shall be considered to have been waived and/or abandoned and the owner shall be at liberty to sell/transfer the said Shop.

> SMEET VIJAY SHAH Advocate High Court Registration No. MAH/5683/2021 Place: Mumbai. Date : 03rd September, 2024.

येथे सुचित करण्यात येत आहे की, मधु एस ईश्वरकर व कुमार सुशांत एस. ईश्वरकर यांन . तोखंडवाला कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज लि.कडून फ्लॅट क्र.बी/५०२, रिव्हेरा कोहौसोलि., लोखेंडवाल टाऊनशिप, आकुर्ली रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ या जागेबाबत वितरीत दिनांक २२.०७.१९९२ रोजीचे मुळ वाटपपत्र हरवला, गहाळ झाले आहे आणि शोध घेऊनही सापडलेले नाही आणि विद्यमान मालक अर्थात उर्वशी एम शाह व शैलेश डी. शाह यांच्या ताब्यात नाहीत. ज कोणा व्यक्तीस, कंपनीस, संस्थेस सदर दस्तावेज, मालमत्तेवर काही दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली नमृद केलेल्या पत्त्यावर दाव्याचे योग्य स्वरुप नमुद करून लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशनापासून **१५ दिवसांत** कळवावे. अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय सदर मालमत्ता किंवा भागावर कोणताही दावा असल्यास ते त्याग केले आहेत असे समजले जाईल.

आज दिनांकीत ३ सप्टेंबर, २०२४, मुंबई **लिगल रेमेडिज** वकील उच्च न्यायालय कार्यालय क्र.२, तळमजला, शांती निवास कोहौसोलि., इमारत क्र.१, सी.पी. रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१

जाहीर सूचना

दर.:२८४६००३१

येथे सचना देण्यात येत आहे की**. स्वर्गीय साजनदार गरसराम तलरेजा** हे श्री. दिलीप साजनदास ऊर्फ दीप साजनदास तलरेजा आणि श्री. दिनेश साजनदास तलरेज . . । च्यासह निवासी फ्लॅट जागा अर्थात **फ्लॅट क्र.१८०**४ ए व १८०४/बी, १८वा मजला, ग्लेन क्रॉफ्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, हिरानंदार्न गार्डन्स, पवई, मुंबई-४०००७६, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ५३० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र प्रत्येकी फ्लॅटे. दोन का पार्किंग जागेसह (सदर फ्लॅट/जागा) येथील जागेर संयुक्त मालक होते.

स्वर्गीय साजनदास परसराम तलरेजा यांचे २४ ऑगस्ट २०११ रोजी निधन झाले आणि त्यांचे सर्व कायदेशी बारसदार अर्थात १) श्रीमती मनिषा अशोक मदनानी, २ श्री. दिलीप साजनदास तलरेजा ऊर्फ दीपु साजनदास तलरेजा व ३) श्री. दिनेश साजनदास तलरेजा यांनी नोंव मुक्तता करारनामा केला, ज्यामुळे श्री. दिलीप साजनदास तलरेजा ऊर्फ दीपु साजनदास तलरेजा व श्री. दिनेश साजनदास तलरेजा हे सदर फ्लॅट/जागेचे प्रत्येकी ५०% अविभाजीत शेअर्सधारक म्हणून मालक झाले.

तदनंतर श्री. दिलीप साजनदास तलरेजा ऊर्फ दीप प्राजनदास तलरेजा व श्री. दिनेश साजनदास तलरेज यांनी सर्व अधिभारापासून मृक्त असलेली सदर जाग आमच्या अशिलांकडे विकी करण्यास करारनामा केल आहे आणि जर कोणा व्यक्तीस/कायदेशीर वारसदारास सदर फ्लॅट/जागेबाबत कोणताही दावा, आक्षेप किंवा अधिकार. हक्क. हित इत्यादी असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून **१५ दिवसांत** आवश्यक कागदोपत्री राव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. अन्यथ माझे अशील यांच्यासह उपरोक्त सदर सचनेच्या दिवस समाप्तीनंतर प्राप्त कोणताही दावा विचारात न घेत उपरोक्त सदर फ्लॅट/जागेच्या खरेदीची सर्व प्रक्रिया माझे अशील पुर्ण करतील.

राहल नरेंद्र सिंग वकील उच्च न्यायालय दुकान क्र.६८, पवई प्लाझा, हिरानंदानी गार्डन्स पवई, मुंबई-४०००७६

जाहीर सूचना

दिनांक: ०३.०९.२०२४

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की श्री पेन्टाप्पा नग्मस्या दगतनी हे श्री विठल नगर (एस.आर.ए.) को-ऑपरेटिव्ह हौसिंग <mark>सोसायटी लि., इमारत क्र.१,</mark> संत गोरा कुंभार मार्ग श्री विठल रुखमार्र मंदिराजवल देविपाड़ा बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६ या सोसायटीचे सदस्य होते आणि सोसायटीच्या इमारतीमधील दुकान क.बी-११ चे धारक होते. यांचे २३.०१.२०१९ रोजी कोणतेही नामांकन न करता निधन झाले आणि त्यांच्या पश्चात त्यांची एक विवाहीत मुलगी **श्रीमती** काट्या विनयकमार चिटराला आणि दोन मले श्री. नरसिंग पेन्टाप्पा इराँबती व श्री. रामकृष्ण **पेन्टाप्पा इराबती** हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. मयताची पत्नी **श्रीमती पष्पा पेन्टाप्पा इराब**ती यांचेही यापुर्वीच १६.०७.२०९८ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात वर नमुद केलेल्य व्यक्ती कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत श्रीमती काव्या विनयकुमार चिदुराला व श्री **नरसिंग पेन्टाप्पा इराबती** यांनी सद्र दुकानाबाबत त्यांचे अविभाजीत शेअर. अधिकार. हक्क व हित श्री. रामकृष्ण पेन्टाप्पा इराबती यांच्या नावे मुक्तता करारनामा करुन मुक्त करण्याचे निश्चित केले आहे.

मक्तता करारनामा केल्यानंतर आमचे अशील श्री रा**मकृष्ण पेन्टाप्पा इराबती** हे मयत सदस्य श्री. **पेन्टाप्पा नरसय्या इराबत्ती** यांचे कायदेशीर त्रारसदार या नात्याने सदर दकानाबाबत सोसायटीचे सदस्य होण्यास इच्छक आहेत. म्हणून आमच्या अशिलांच्या वतीने आम्ही याव्दारे, सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदांचे सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्य प्रसिध्दीपासून १४ (चौदा) दिवसांत सोसायटीच्या व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या /तिच्या त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मार्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही दावे /आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय त्यांच्या इच्छेनुसार सदर दुकानासह आमचे अशील व्यवहार करण्यास मक्त ॲसतील आणि असे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल*।* मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायर्ट उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल

ठिकाण: मंबई दिनांक: 0३ सप्टेंबर, २०२४

द्वारा वितरीत: पांचाळ ॲण्ड असोसिएटस्

मोबा.:९००४३३१५०८/९८९२७६२८९१ पत्ता: दुकान क्र.१, डी विंग, अरियाना रेसिडेन्सी, देविपाडा, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'



Regd. Off. & Fact. Address: 41/3 & 41/5 Village Lohop, Lohop Chowk Rd., Tal. Khalapur, Dist Raigad, Maharashtra, Pin Code: 410202 Email ID: tulaseebio@gmail.com

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that 36th Annual General Meeting of the member

of Tulasee Bio-Ethanol Limited ("The Company") will be held on Friday 27th September, 2024 at 12:30 p.m. through Video Conference ("VC" Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out i the notice of meeting dispatched to the shareholders. The deemed venue of the meeting shall be the registered office of the Company.

The Annual Report for the financial year 2023-2024 including the notice convening the Meeting has been sent to the Members to their registered address electronically to those members who have registered their ema address with the Company/Depositories.

The Annual Report for the financial year 2023-2024 including the notice of the meeting is available on the website of the Company at https://www.tulaseebio.ethanolltd.com, on the website of the Stock Exchange where the equity hares of the Company are listed BSE Limited at www.bseindia.com and also available at the Registered office of the Company on all working days except Saturday, Sunday & Public Holidays during the business hour

upto the date of the Meeting. Shareholders holding shares held in electronic form and who have no updated their email or KYC details are requested to register/update the letails in your demat account as per the process advices by the DP.

The Company is providing to its Members the facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the Meeting by electronic means ("E-voting"). Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the Meeting ("remote e-voting"). The Company has engaged the services of Linkintime India Private Limited as the Agency to provide an E-voting facility.

The Communication relating to E-voting along with the Notice of the Meeting has been dispatched to the Members. The remote e-voting facility shall commence from 9.00 A.M. (IST) on Tuesday, 24th September, 2024 and will end at 5.00 P.M. (IST) on Thursday, 26th September, 2024. At the end of the remote e-voting period he remote e-voting facility shall forthwith be blocked.

A person, whose name appears in the Register of Members as of the cut-off date ie. Friday, 20th September, 2024, only shall be entitled to avail the acility of remote e-voting.

The member may note that: The remote e-voting shall be disabled by Linkintime after the aforesaid date and time for voting and once the vote on resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.

(b) The members who have cast their vote by remote e-voting may attend

the meeting but shall not be entitled to cast their vote again.

(c) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting

as well as voting in the general meeting; n case of any queries/ grievances relating to voting by electronic means the members/ beneficial owners may contact the following Name: Mr. Chetan Mehta

Address: Plot No. 41/3 & 41/5, Village Lohop, Lohop Chowk Road, Tal Khalapur, Dist. Raigad, Maharashtra-410202.

E-Mail: tulaseebio@gmail.com Contact No: 9323188843

By order of the Board For TULASEE BIO-ÉTHANOL LIMITED Mr. Kapil Lalitkumar Nagpal

Managing Director DIN: 01929335

Place : Raigad Date : 2nd September, 2024

COMFORT

COMFORT COMMOTRADE LIMITED

CIN: L51311MH2007PLC175688

Registered Office: A-301, Hetal Arch, Opp Natraj Market, S. V. Road, Malad (West), Mumbai - 400064; Phone No.: 022 - 6894 8500 / 08 / 09. Fax: 022-2889 2527: Email: ipo-commotrade@comfortsecurities.co.in; Website: www.comfortcomm

NOTICE OF 17th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND RECORD DATE In continuation of our newspaper notice published on Wednesday, August 28, 2024, NOTICE is ereby given that the 17th Annual General Meeting ('AGM/ the Meeting') of the Members of COMFORT COMMOTRADE LIMITED ('the Company') will be held on Monday, September 23, 2024 at 11:30 A.M. IST through Video Conferencing ('VC')/ Other Audio Visual Means ('OVAM'), to transact the business as stated in the AGM Notice, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with relevant Rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), read with the Ministry or Corporate Affairs ("MCA") circulars dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13 Co21, December 08, 2021, December 14, 2021, May 05, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 (collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/ CMD2/CIR P/2021/11 dated January 15, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023, Circular No. SEBI/HO/DDHS/ P/CIR 2023/0164 dated October 6, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 (collectively referred to as "SEBI Circulars") and all other relevant circulars ssued, without the physical presence of the Members at the common venue

The Annual Report of the Company including AGM Notice for the financial year 2023-2024 ("Annual Report") were sent through electronic mode only to all those members whose email id are registered with the Company or its Registrar and Share Transfer Agent ("FTA") or the Depositories, in accordance with the MCA and the SEBI circulars and same has been completed on Friday, August 30, 2024 Members can join and participate in the AGM through VC/ OAVM facility only. The detailed instructions or joining the AGM and the manner of casting vote through remote electronic voting ("remote e-voting") or the e-voting system during the AGM are provided in the Notice of the AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorun under Section 103 of the Act. The Annual Report along with the Notice is available on the Company's website at http://www.comfortcommotrade.com/InvestorsRelation.aspx.and.on.the.website.of.the Stock Exchange where shares of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com Further, the Notice is also available on the website of National Securities Depository Limited ("NSDL' at https://www.evoting.nsdl.com.

Members holding shares in physical mode and/ or who have not registered/updated their emai address with the Company/ its RTA/ the Depositories and/ or who has acquired shares and become ne members of the Company after the dispatch of notice and holding shares as of the cut-off date i.e. Monday, September 16, 2024 can obtain login details for joining the AGM through VC/OAVM facility including remote e-voting/e-voting by sending a request at evoting@nsdl.co.in and may also refer to the voting instructions on the NSDL website. However, if a member is already registered with NSDL then they can use their existing User ID and password for casting vote or following the procedure as mentioned in the AGM Notice. Further, any person, who ceases to be the Member of the Company as on the cut-off date and is in receipt of this communication, shall treat the same fo

E-Voting:

NOTICE is also hereby given that pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of SEBI Listing Regulations, the Company is providing a facility to the members to cast their vote: electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said meeting. The Compan has availed the services of NSDL to provide the facility of remote e-voting /e-voting during the AGM Members whose name are recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting during the meeting. The voting rights of Members shall be in proportion to their shares in paid up equity capital of the Company as on the cut-off date.

The remote e-voting facility would be available during the following period: Commencement of remote e-voting From 9:00 A.M. IST on Friday, September 20, 2024

Upto 5:00 P.M. IST on Sunday, September 22, 2024 End of remote e-voting

During this period, shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialised form, as on the cut-off date may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by the NSDL for voting thereafter. The facility of e-voting will also be made available during the AGM. Only those members attending the AGM through VC/OAVM, who have no cast their vote through remote e-voting and are otherwise not barred from doing so, will be able to vote during the AGM. A member may participate in the AGM even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again during the AGM. Once the vote is cas by the Member, they shall not be allowed to change it subsequently.

The Company has appointed, Mrs. Ramadevi Venigalla, Practicing Company Secretary (Membership No. FCS 7345 and CP No. 17889) as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and ransparent manner.

Members, who need assistance and/or having any grievances before or during the AGM regardin e-votting facility and/ or VC/ OAVM facility, may contact NSDL for technical assistance viz. Mr. Rahul. Rajbhar at evotting@nsdl.co.in/ (Pahul.Rajbhar@nsdl.com or call on toll free no: 022 - 4886 7000, 022 - 2499 7000 and 022 - 2499 4200 or email at info@comfortfincap.com or call at Tel. No. 022

Dividend:

DATE: SEPTEMBER 03, 2024

Members may note that the Board of Directors at its Meeting held on Friday, August 09, 2024, ha ecommended a final Dividend of 5% (Five percent) of the Paid-up Equity Share Capital of the Company, i.e., Rs. 0.50/- (Fifty Paise Only) per equity share of Face Value of Rs. 10/- (Rupees Ter Only) each for the financial year ended March 31, 2024, subject to approval of the shareholders at the ensuing AGM of the Company. The Dividend, if approved at the AGM, will be paid within 30 days of the AGM. The Company has fixed Monday, September 16, 2024 as the 'Record Date' fo rmining eligible equity shareholders for dividend.

Shareholders may please note that in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961 as amended by and read with the provisions of the Finance Act, 2020, dividend declared and paid by any company with effect from April 01, 2020, is taxable in the hands of Shareholders and such ompany is required to deduct tax at source ("TDS") from dividend paid to the Shareholders at the applicable rates. For more details, please refer to the Notes to the Notice of the AGM and also emai communication sent to shareholders for the purpose of TDS, The above information is also available on the website of the Company at www.comfortcommotrade.com

NOTICE is hereby given that the Record Date for the purpose of AGM and Dividend is Monday September 16, 2024. BY ORDER OF THE BOARD OF DIRECTORS OF

COMFORT COMMOTRADE LIMITED APEKSHA KADAN CHAIRPERSON & DIRECTOR

n SBI भारतीय स्टेट बैंक गृहकर्ज केंद्र, ठाणे दोस्ती पिनाकल, गेट क्र.३, रोड क्र.२२, वागळे इंड. इस्टेट, ठाणे-४००६०४.

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार महेश नाना पाटील, १) एसएस-आय, खोली क्र.४९७ सेक्टर-१७, कोपरखैरणे, तीन टाकीजवळ, नवी मुंबई-४००७०९. २) द्वारा नाना पाटील, खोली क्र.१०१, संजोग कोहौसो., इमारत क्र.३८, संत रोहिदास मार्ग, मानखुर्द पश्चिम, मुंबई-४०००४३. **च्यवसाय पत्ता:** १) पाटील ब्रदर्स किराणा स्टोर, दुकान क्र.८१६/बी, ज्योर्तिलींग नगर, दत्त मंदिराजवळ, सायन पनवेल महामार्गाजवळ, मानखुर्द मुंबई-४०००४३. **२)** द्वारा नाना पाटील, विरले, कोल्हापूर्, असुरले पन्हाळा, कोल्हापूर्-४१६२१४ (गृह**कर्ज** . खाते क्र.: ४२०८५७८४२००/४२०९२९२८६७५, सरक्षा खाते क्र.४२०९२६१७५३६) यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्य कर्ज रकमेची मुद्दल व त्यावरील व्याज जमा करण्यात कसूर केलेली आहे आणि यामुळे त्यांचे खाते १२.०२.२०२४ रोजी नॉन–परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑप फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३(२) अन्वयं त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर २४.०८.२०२४ रोजी सूचना पाठविण्यात आली होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त प्ताली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

थकबाकी रक्कम: दिनांक २४.०८.२०२४ रोजी देय रक्कम रू.१,६४,६४,०४६/**– (रुपये एक कोटी चौसष्ट** लाख <mark>बौसष्ट हजार सेहेचाळीस फक्त)</mark> तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शुल्क इत्यादी सदर पर्यायी सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लागू असल्यास यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तार्खपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्य

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत लमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) फ्लॅट क्र.००८, तळमजला (३८० चौ.फु. कार्पेट), सुहाना कोहौसो., कल्पना सिनेमाजळ, एलबीएस मार्ग कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७०. २) फ्लॅट क्र.००७, तळमजला (३८० चौ.फु. कार्पेट), सुहाना कोहौसो. कल्पना सिनेमाजळ, एलबीएस मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७०.

दिनांक: ०२.०९.२०२४, ठिकाण: ठाणे प्राधिकत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

ब्लॅक रोझ इंडस्ट्रिज लिमिटेड

सीआयएनः एल१७१२०एमएच१९९०पीएलसी०५४८२८ नोंदणीकृत कार्यालयः १४५/ए, मिलल टॉवर, निरमन पॉईंट, मुंबई–४०००२१. दूरः:९१–२२–४३३३७२००,

फॅक्स: **+९१-**२२**-२२८७३०२२, वेबसाईट:** wv **ई-मेल:**investor@blackro: ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिची सूचना

कंपनीच्या सदस्यांची ३४वी वार्षिक सर्वसाधारण समा (एजीएम) सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ रोजी दु.०२.००वा भाग्नवे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे (ओएव्हीएम) कंपनी अधिनयम् २०१३ च्या सर्व लागू तरसुदी आणि त्याअतर्गत बनविकोले नियम आणि मारतीय सिक्युप्रिटीज अँड एवसचंच बोर्ड आंफ इंडिया (सेवी) सेवी (लिस्टिंग ऑक्लिंगेशन्स अँण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमॅट्स) रेयुलेशन्स, २०५५ नुसार आणि सहकार मंत्रालयाद्वारे (पसर्वीए) सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांच २५ सप्टेंबर, २०२३, सेवी परिपत्रक क्र.सेवी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/ १६७ दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२३ आणि इतर नवीन्तम एमसीए व सेबी परिपत्रकांसह (वायुर्दे आवश् परिपत्रक) नुसार एजीएम सूचनेत नमुद्र विषयावर विमर्च करण्याकरिता होणार आहे. व्हीसी/ओएदीएममाए एजीएममध्ये स्वरमांना सहमामी होता येईल. व्हीसी/ओएदीएमार्फत समेत सहमागी होणाऱ्या सदस्यांनी कंप कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये मोजणी केली जाईल.

संबंधित परिणयकांच्या अनुपालनानुसार एजीएमच्या नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती आणि वार्षिक अहवाल २०२३ २४ ज्यांचे ई-मेल कंपनी/हियाँझिटलै पार्टिसियन्टकडे नोंदणीकृत आहे अशा सर्व समासदाना ३१ आंगस्ट, २०२ रोजी पाठविता लाईल. उपरोत्त स्टर्सपेटन कंपनीच्या वेससाइट www.blackrosechemicals.com वर आर्पिट स्टॉक एक्सचेंजच्या वेससाइटवर अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल सित्युशिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com वर उपलब्ध असतील. त्याची हार्ड कॉपी मिळ इच्छित असलेल्या कोणत्याही शेअरहोल्डरने investor@blackrosechemicals.com वर ई-मेल पाठ

रिमोट ई-बोटिंग व एजीएम दरम्यान ई-बोटिंगकरिता माहिती: कंपनीने सभेच्या सूचनेत नमुद ठरावावर विद्युत स्वरुपाने मत देण्यासाठी रिमोट ई-बोटिंगची सेवा दिलेली आहे या व्यतिरिक्त कंपनीने एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा दिलेली आहे आणि एजीएमपूर स्मित ई-वोटिंगने मत न देणाऱ्या सदस्यांना एजीएममध्ये उपस्थित राहुन एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार असेत सदस्यांना ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी एनएसडीएलची सेवा नियुक्त केली आहे.

ई-वोटिंग सुविधा **शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ रोजी स.९.००वा. (भाप्रवे)** प्रारंभ होईल आणि **रविवार, २२ सप्टेंब**र २०२४ रोजी सायं.५.००वा.(भाप्रये) समाप्त होईल. कृपया नोंद असावी की, रविवार, २२ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा.(भाप्रये) नंतर सदस्यास रिमोट ई-वोटिंगने मत देण्याची मान्यता नसेल. विद्युत मतदानाने मत देण्याचा अधिकार बजावल्यानंतरही सदस्यास एजीएममध्ये सहमागी होता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देत

नार एकः कोणतिहीं व्यक्ती जी कंपनीचे क्षेत्रसं घेते आणि एजीएमची सूबना पाठवल्यानंतर सदस्य बनते आणि कट-ऑज तारखेला म्हणजेच **सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४** रोजी शेअर्स घारण करते ती लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळ शकते. ई-मतदानासाठी एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या सूचना. तथापि, जर एखाचा व्यक्तीने आधीच ई-मतदानासाठी एनएडीएलमध्ये नोंदणी केली असेल तर त्यांचे मतदान करण्यासाठी वापरकर्ता आयडी आणि पासव्य

डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपामध्ये शेअर्स धारण केलेल्या सदस्यांद्वारे रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएमद्व ishe टरपराता, आरापक रचपमान्य राज्य वार्च काला कालाना संदर्शका राज्य है रिस्ता मन्ति वार्चा काला प्राप्ट मनदान करणाणी पद्धत आणि ज्या सदस्यांनी द्याचे इंकिन पने नॉदणीकृत केले नाहित व्यांचातारी एजीए सूचनेमध्ये प्रदान केले आहे. कंपनीच्या www.blackrosechemicals.com वेबसाइटवर्ग आणि एनएसडीएल www.evoting.nsdl.com वर तपशील देखील उपलब्ध होईल.

सेबी किस्टिंग रेप्युलेशनच्या तरतुर्दीनुसार, याद्वारे कळविण्यात येते की आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या एजीएममध् घोषित केल्यास अंतिम लाभांशासाठी सभासदांचे हक निश्चित करण्याच्या उद्देशाने **सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४** ह रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे.

रकांड ताराख । नाश्चत करण्यात आला आहे.
०१ एप्रिल, २०२४ पासून तानू असलेल्या सेबी परिपत्रकानुसार, वास्तविक स्वरूपात सममाग धारण करणाऱ्य मागधारकांना लामांश कंपनीदार केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिला जाईल. पात्र मागधारकांनी कंपनी/संटेलाइर कांपिट सर्ल्डिसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) सोबत त्यांच्या संबंधित वास्तविक फोलिओसाठी त्यांचा पंन संपक्त तथालील (पेंन) आणि मोबाइल क्रमांकास पोस्टल पत्ता), बँक खात्याचे तपशील आणि नमुना स्वाधर्य दिल्यानंतरच त्यांना अशी देयके दिली जातील.

सदस्य अनुक्रमें फॉर्म आयएसआर- १, फॉर्म आयएसआर- २ आणि आयएसआर- १३ सबमिट करून त्यांच कायमस्वरूपी खाते क्रमांक (पॅन) आणि आपला ग्राहक जाणून घ्या (केवायसी) तपशील आणि कंपनीच्य आरटीएसह नामांकनाची निवड अद्यतनित करू शकतात. हे फॉर्म कंपनीच्या www.blackrosechemicals.cor या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

investor@blackrosechemicals.com आणि वर दिलेल्या संपर्क तपशीलावर लिह् शकतात क्षिपाडिन्द । अर्थात एनएसडीएल आणि सीडीएसएलद्वारे लॉग इन करण्याशी संबंधित कोणत्याही तांत्रिक समस् डीमॅट मोडमध्ये सिक्युरिटीज धारण करणार्या वैयक्तिक भागधारकांसाठी हेल्पडेस्क.

गॅगिन प्रकार	हेल्पडेस्क तपशील			
नएसडीएल सोबत डिमेंट मोडमध्ये सिक्युरिटीज ारण करणारे वैयक्तिक शेअरधारक	लॉगिनमध्ये कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करत असलेले सदस्य एनएसडीएल है टिज्येडे रकला evotingn@sdl.co.in वर विनंती पाठवून संपर्क साध् शकतात किंवा ०२२-४८८६७००० वर कॉल करू शकतात			
ीडीएसएलकडे डिमॅट मोडमध्ये सिक्युरिटीज ारण करणारे वैयक्तिक शेअरहोल्डर	लॉगिनमध्ये कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करणारे सदस्य helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून सीडीएसएल हेल्प्डेस्कशी संपर्क साधू शकतात			

ठिकाण: मुंबई दिनांक: ०१ सप्टेंबर, २०२४

ब्लॅक रोझ इंडस्ट्रिज लिमिटेडकरीत कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड (पूर्वीची आकार ट्रल्स लिमिटेड म्हणून ज्ञात)

नोंदणीकृत कार्यालय: ३०४, अभय स्टील हाऊस, केर्नाक बंदर, बडोदा स्ट्रीट, . मंबर्ड-४०००९, (भारत), **दरध्वनी:**(०२२)२३४८१०८३, **फॅक्स:**९१-२२-२३४८३८८७ कॉपॅरिट कार्यालय: ई-५, एमआयडीसी, वाळुंज, औरंगाबाद-४३११३६ (महाराष्ट्र राज्य) भारत त्रध्वनीः(०२४०)६६४७२००, फॅक्सः+९१–२४०–२५५४६४०, वेबसाईटःhttps://akarauto.com **ई–मेलः<u>corporate@akartoolsltd.com</u>, सीआयएन**ःएल२९२२०एमएच१९८९पीएलसी०५२

३५वी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या माहितीची सुचना

अ**कार ऑटो इंड्रस्टीज लिमिटेड**ची ३५वी वार्षिक सर्वसाधारण संभा (एजीएम) सोमवार **३० सप्टेंबर** २०२**४ रोजी म**्११,३०**वा**. व्हिंदिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑदिओ व्हिज्यअल मीन्स (ओएव्हीएम सुविधेद्वारे कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या सर्व लागू तरतुर्दीचे पालन आणि त्याअंतर्गत बनवलेले -नियम, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन आणि डिस्क्लोजग रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या तरतुर्दींचे पालन कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी जारी केलेली बाब आयोजित केली जाईल.

लागू असलेल्या परिपत्रकांचे पालन करून एजीएमची सूचना कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२३-२४ च्य वार्षिक अहवालासह इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली जाईल ज्यांचे ई-मेल पत्ते डिपॉझिटरी पार्टिसिपंट/ कंपनीकडे नोंदणीकृत आहेत, त्यांना <u>Corporate@akartoolsltd.com</u> वर विनंती करणाऱ्या सदस्यांना कंपनी वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवेल आणि त्यांचा फोलिओ क्रमांक/डीपी आयडी आणि क्लायंट आयडी नमद करेल.

वार्षिक अहवालासह सचनेची ई-प्रत कंपनीच्या वेबसाइटवर https://akarauto.com आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात इडए लिमिटेडच्या वेबसाइटवर <u>www.bseindia.com</u> वर आणि बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या <u>www.bigshareonline.com</u> या वेबसाइटवर उपलब्ध असेल.

सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह शकतात आणि सहभागी होऊ शकतात आणि त्यांची उपस्थिती कार्यद्याच्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या हेतूने मोजली जाईल. एजीएममध्ये सहभागी होण्याच्या सूचना एजीएमच्या नोटिसमध्ये दिल्या आहेत.

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचलेल्या कायद्याच्या कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया आणि नियमन ४४ द्वारे जारी केलेल्या सर्वसाधारण सभेचे सचिवीय मानक सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन. २०१५ आणि एमसीए परिपत्रके. कंपनी एजीएममध्ये व्यवहार करण्याच्या व्यवसायाच्या संदर्भात माध्यमातून मतदानाची सोय करण्यासाठी बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नियुक्त केले. रिमोट ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे जी योग्य वेळी पाठविली

सभासदांना विनंती आहे की, सेबीने आपल्या परिपत्रक क्र.सेबी/एचओ/एमआयआरएसडी एमआयआरएसडी_आरटीएएमबी/पी/सीआयआर/२०२१/६५५ दिनांक ३ नोव्हेंबर २०२१ (नंतर परिपत्रक क्र.सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी आरटीएएमबी/पी/सीआयआर/२०२१/६८७ दिनांक १४ डिसेंबर २०२१. क्र.सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी-पीओडी१/पी/सीआयआर २०२३/३७ दिनांक १६ मार्च २०२३ आणि सेबी/एओ/एमआयआरएसडी/पीओडी-१/पी/सीआयआर/ २०२३/१८१ दिनांक १७ नोव्हेंबर २०२३) ने अनिवार्य केले आहे की, १ एप्रिल, २०२४ पासून सुरक्ष गरकांना लाभांश (भौतिक स्वरुपात सिक्युरिटीज धारण करणे), फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिले जातील असे पेमेंट पॅन, नामांकनाची निवड, मोबाईल क्रमांकासह संपर्क तपशील, बँक खाते तपशील आणि नमुना स्वाक्षरी दिल्यानंतरच केले जाईल.

पुढे, सेबीने त्यांच्या वेबसाइटवर प्रकाशित केलेले संबंधित एफएक्यु खालील लिंक <u>https://</u> www.sebi.gov.in/sebi_data/faqfiles/jan-2024/1704433843359.pdf वर पाहता

लाभांश प्राप्त करण्यासाठी ज्या सभासदांनी त्यांचे बँक खाते अद्ययावत केलेले नाही त्यांनी खालील सूचनांचे पालन करण्याची विनंती केली जाते:

डिमॅट धारण तुमच्या डीपीने सुचवलेल्या प्रक्रियेनुसार डीमॅट खात्यात तपशील नोंदवा/अपडेट करा. आरटीए-, बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड सोबत विहित फॉर्म (आयएसआर १) मध्ये सहाय्यक कागदपत्रे आणि इतर संबंधित फॉर्मसह तपशील नोंदणी/अपडेट करा.

टीप: सदस्यांनी http://www.bigshareonline.com/ ला भेट द्यावी अशी विनंती आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी कृपया लक्षात घ्या की संबंधित डीपींनी कंपनीला

दिलेले त्यांचे बँक तपशील डीपीच्या लागू नियमांनुसार डिंव्हिडंड पाठवण्यासाठी विचारात घेतले जातील आणि कंपनी त्यात प्रवेश करू शकणार नाही. अशा बँकेच्या तपशिलांमध्ये बदल/डिशन/हटवण्यासार्ठ अशा सभासदांकडन थेट विनंती. यानुसार इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४ पर्यंत इलेक्ट्रॉनिक बँक आदेश त्यांच्या संबंधित डीपींसोबत अपडेट केल

आकार ऑटो इंडस्टीज लिमिटेडकरित

सही/

राध्येश्याम राठी

ठिकाण: सीएचएच संभाजी नगर (औरंगाबाद) (कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी)

वीरहेल्थ के अर लिमिटेड

नोंवणीकृत कार्यालय: ६२९-ए, गझदार हाऊस, १ला मजला, काळबादेवी पोस्ट ऑफिस जवळ, जे.एस.एस.मार्ग, मुंबई-४०० ००२. **दूरध्वनी:** (०२२) २२०१८५८२ ई-मेलः info@veerhealthcare.net वेबसाइटः www.veerhealthcare.net

३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे आणि ई-वोटिंगची सूचना

. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता ६, न्यू नंदू इंडस्ट्रियल इस्टेट, महाकाली केव्स रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००९३ एजीएम नोटीसमध्ये सांगितल्याप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे. कंपनीने ०२ सप्टेंबर २०२४ रोजी ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिताचे लेखापरीक्षित वित्तीय अहवालासह एजीएम ची सूचना असलेल्या वार्षिक अहवाल पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे आणि लेखापरीक्षक आणि संचालकांचे अहवाल, ज्या सदस्यांची नावे २३ ऑगस्ट, २०२४ रोजी सभासदांच्या यादीत कंपनी /निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए)/डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंदणीकृत ईमेल आयडीवर ईमेलद्वारे पाठविले आहे. सभासदांना विनंती केली जाते की त्यांचे डिपॉझिटरी सहभागींसह ई-मेल पत्ता अद्ययावत करा जेणे करून कंपनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संप्रेषण पाठवू शकेल. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवलेला वार्षिक अहवाल आणि इतर संप्रेषणे कंपनीच्या www.veerhealthcare.net वेबसाइटवर प्रदर्शित केली गेली आहेत आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सभासदांकडून तपासणीसाठी सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० आणि दुपारी १.०० च्या दरम्यान एजीएमच्या तारखेपर्यंत उपलब्ध

(ब) पुस्तक बंद करणे:

सूचना पुढे देण्यात आली आहे, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ नुसार कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० सह सभासदांचे रजिस्टर आणि कंपनीचे भाग हस्तांतरण पुस्तक मंगळवार, सप्टेंबर २४, २०२४ ते सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) कंपनीच्या ३२व्या

(क) ई-मतदान: कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे अनुपालन करताना, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह सुधारित केल्याप्रमाणे, सदस्यांना त्यांचे मतदान करण्याची सुविधा प्रदान केली जाते. नोटिसमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर एजीएम (रिमोट ई-वोटिंग) च्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहुन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याकरिता कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा ई-व्होटिंग करिता पुरविण्यात आल्या आहेत.

रिमोट ई-वोटिंगचा कालावधी शुक्रवार, २७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० (भाप्रवे) पासून प्रारंभ होईल आणि रविवार, २९ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.०० वाजता (भाप्रवे) समाप्त होईल. या कालावधीत, कंपनीचे सदस्य, सोमवार २३ सप्टेंबर, २०२४ च्या कट ऑफ तारखेनुसार वास्तविक स्वरूपात किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात रिमोट ई-वोटिंग पध्दत त्यानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल आणि त्या दिनांक आणि वेळेच्या पलीकडे परवानगी दिली

जर एखादी व्यक्ती एजीएम सूचना पाठवल्यानंतर पण ई-मतदानाच्या निश्चित तारखेला किंवा सोमवार, २३ मप्टेंबर २०२× रोजी किंवा त्यापर्वी कंपनीचा महस्य द्याला असेल. तर त्यांनी एनएसडीएलला त्यांच्या evoting@nsdl.com वर यूजर आयडी आणि पासवर्डसाठी विनंती करू शकता. जर सदस्य आधीच एनएसडीएँल कडे ई-मतदानासाठी नोंदणीकृत असेल तर, सदस्य रिमोट ई-वोटिंगद्वारे आपले मत देण्यासाठी विद्यमान वापरकर्ता ओळखपत्र आणि संकेतराब्द वापरू शकतो. मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल आणि सभेला उपस्थित असलेल्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान केले नाही ते मतपत्रिकेद्वारे बैठकीत आपला हक्क बजावण्यास सक्षम असतील

ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-मतदानाद्वारे मतदान केले आहे ते देखील एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात, परंतु त्या सदस्यांना पुन्हा एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार नसेल

ई-मतदानासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास, सदस्य सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि https://www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाठी ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका किंवा कॉलचा संदर्भ घेऊ शकतात किंवा टोल फ्री क्रमांक: ०२२-४८८६ ७००० वर किंवा सुश्री प्राजक्ता पावले यांना evoting@nsdl.com वर विनंती पाठवू शकता.

ई-मतदानाचा निकाल कंपनीच्या एजीएम नंतर जाहीर केला जाईल. छाननी अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या वेबसाइट www.veerhealthcare.net आणि NSDL च्या https:// www.evoting.nsdl.com वेबसाइटवर सदस्यांच्या माहितीसाठी, स्टॉक एक्सचेंजेसला कळविण्याबरोबरच दिले जातील

एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी आणि मत देण्यास पात्र असलेल्या सदस्याला स्वतःऐवजी उपस्थित । हण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी प्रॉक्सी नियुक्त करण्याचा अधिकार आहे आणि प्रॉक्सीला कंपनीचा सदस्य असणे आवश्यक नाही. प्रॉक्सी नियुक्त करणारे इन्स्टुमेंट, वैध आणि प्रभावी होण्यासाठी, कंपनीच्या गेंदणीकृत कार्यालयात एजीएम सुरू होण्यापूर्वी अठ्ठेचाळीस तासांपूर्वी जमा केले जावे.

वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर www.veerhealthcare.net आणि NSDL च्या https://www.evoting.nsdl.com ला या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वीरहेल्थ के अर लिमिटेडकरिता सही/-भावीन शाह व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ०३१२९५७४



०२ सप्टेंबर, २०२४

निओजेन केमिकल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१००२, १०वा मजला. देव कॉर्पोरा इमारत, कॅडबरी कं. समोर, पोखरण रोड क्र.२, खोपट, ठाणे-४००६०१ दुर.क्र.:+९१ २२ २५४९७३००; फॅक्स क्र.:+९१ २२ २५४९७३९९ ईमेल: investor@neogenchme.com, वेबसाईट: www.neogenchme.com

३५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) सूचना आणि ई-व्होटिंग, बुक क्लोजर, व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभाग याबाबतची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, सर्वसाधारण परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३. क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२, क्र.०२/२०२२ आणि क्र.०३/२०२२ दिनांक ५ मे १०२२, क्र.२१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१, क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, क्र.१९/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, क्र.१७/२०२० देनांक १३ एप्रिल, २०२०, क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० सहकार मंत्रालयाने (एमसीए–) जारी केले आणि परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 दिनांक ५ जानेवारी, २०२३, SEBI/ HO/CFD/CMD2/CIR/P/ 2022/62 दिनांक १३ मे, २०२२, SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 दिनांक १२ मे. २०२० आणि परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 दिनांक १५ जानेवारी. २०२१ रोजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने जारी केले (यापद्रे एकत्रितपणे परिपत्रके म्हणून संदर्भित), निओजेन केमिकल्स लिमिटेड (कंपनी) ची (३५वी) पस्तीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सार्य.५.००वा**. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा (व्हीसी)/इतर ऑर्डिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) कोणत्याही वास्तविक . उपस्थितीशिवाय, एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार, इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे पाठवले जात आहे. ज्या नदस्यांचा ईमेल आयडी कंपनी/कंपनीचे राजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए)/डिपॉझिटॉटी पार्टिसिपंट (डीपी) मध्ये नोंदणीकृत आहे आणि परवानगी दिलेल्या मोडद्वारे पाठवलेला/पाठवला आहे. ज्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी/डीपी/आरटीए मध्ये नोंदणीकृत

नाहीत ते आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या वार्षिक अहवालासह होईल. त्याची एक प्रत कंपनी <u>htips://neogenchem.com/annual-reports-2/</u> च्या वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि आरटीएची वेबसाइट httos://instavote.linkintime.coin येथे उपलब्ध आहे.

भामच्या आगरीएटारे पटान केलेल्या दलेक्टॉनिक मतटान प्लॅरफॉर्मचा वापर करून, एजीएमच्या मचनेमध्ये नमद केलेल्या तरावांवर इलेक्टॉनिक प.टर्ताने त्यांचे मत देण्यासाठी एजीएम सविधेदरम्यान कंपनीला रिमोट ई–व्होटिंग आणि ई–व्होटिंग प्रदान करण्यात कंपनीला आनंद होत आहे. एजीएमच्या नोटिस टू नोटिसमध्ये तपशीलवार नमूद केल्यानुसार पद्धती आणि प्रक्रिया.

रजीएमची नोटीस पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला अर्थात **गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४** रोजी रोअर्स धारण केल्यानंतर आणि ई-व्होटिंगमध्ये भाग घेऊ इच्छिणारी कोणतीही व्यक्ती कंपनीची सदस्य वनते. एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केल्याप्रमाणे लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करण्याच्य प्रक्रियेचे अनुसरण करा

तदस्यांनी नोंद घ्यावी की:

क्रमांकावर संपर्क साधू शकतात

अ) **शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा.** एजीएमला उपस्थित राह् शकतात. लाइव्ह स्ट्रीमिंग लिंक वापरून व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे शेअरहोल्डर्स/सदस्य अंतर्गत <u>https://</u> instameet.linkintime.co.in रिमोट ई-व्होटिंग लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा. ई-मतदानासाठी किंवा एजीएममध्ये पात्रता ठरवण्याची कट-ऑफ तारीख गुरुवार, १९ सप्टेंबर

क) दूरस्थ ई–मतदान कालावधी **मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी स.९.००वा**. सुरू होईल आणि गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल.

सभासदांनी एकदा मत दिल्यानंतर, त्याला/तिला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही ई) एजीएम दरम्यान ई-मतदान **शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा.** सुरू होईल. आणि एजीएमच्या समारोपाच्या वेळेपासून ३० मिनिटे पूर्ण झाल्यावर समाप्त होईल. या कालावधीत, व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित असलेले आणि एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे

अद्याप मतदान न केलेले सर्व सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. तिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेल्या सभासदांना एजीएम दरम्यान पुन्हा ई-मत देण्याचा अधिकार असणार नाही. जर एखाद्या सदस्याने दोन्ही पद्धतींनी मत दिले, तर ई-वोटिंग कालावधीत रिमोट ई-व्होटिंगद्वारे केलेले मतदान प्रचलित होईल आणि एजीएम दरम्यान ई-व्होटिंगद्वारे दिलेले मत अवैध मानले जाईल.

n) संचालक मंडळाने **श्री. देवेंद्र देशपांडे,** कंपनी सचिव, डीव्हीडी ॲण्ड असोसिएट्सचे मालक कंपनी सचिव, पुणे यांची एजीएम प्रक्रियेदरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची तपासनी करण्यासाठी तपानीसकर्ता म्हणून निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने नियुक्ती केली आहे.

स्**पीकर म्हणून नोंदणी:** सभेत बोलू इच्छिणाऱ्या सभासदांनी त्यांच्या नोंदणीकृत ई–मेल आयडीवरून investor@neogenchem.com वर गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा. त्यापूर्वी ई-मेल पाठवून वक्ता म्हणून स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. वेळेच्या उपलब्धतेनुसार, कंपनीने गीटिंगमधील स्पीकर्सची संख्या मर्यादित करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. जर शेअरहोल्डर्स/ प्रदस्यांना इन्स्टामीट लॉगिन/ई-व्होटिंगबद्दल काही शंका असतील तर instameet@linkintime.co.in वर ईमेल पाठवू शकतात किंवा दूरध्वनी: ०२२-४९१८६१७५ य

पुस्तक बंद: सभासदांची नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर रजिस्टर **शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ ते** शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवसांसह) बंद राहील.

तपशील अपडेट करणे: कंपनीचे शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी त्यांचे नाव. पोस्टल पत्ता. ईमेल नत्ता, दुरध्वनी/मोबाईल क्रमांक, पॅन, आदेश, नामनिर्देशन, पॉवर ऑफ टर्नी, बँक तपशील जसे की, अद्ययावत आणि त्वरित सूचित करण्याची विनंती केली जाते. बँकेचे नाव आणि शाखेचे तपशील, बँक खाते क्रमांक, एमआयसीआर कोड, आयएफएससी कोड, इ. कंपनी/आरटीए यांना त्यांच्या फोलिओ म्मांकासह स्वत: प्रमाणित कागदोपत्री पुराव्यांसह, जर शेअर्स भौतिक स्वरूपात असतील तर शेअर्स डिमॅट स्वरूपात ठेवल्यास, <u>investor@neogenchem.com</u> किंवा

<u>'nt.helpdesk@linkintime.co.in</u> आणि त्यांच्या संबंधित डीपीला मेल पाठवणे. निओजेन केमिकल्स लिमिटेडकरित

सही/ उन्नती कनानी ठिकाण: ठाणे दिनांक: २ सप्टेंबर, २०२४

कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र